

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-२०१४ चे राज्यस्तरीय योजनानिहाय आश्रमशाळा / वसतीगृहे / प्रकल्प कार्यालये बांधकामासाठी अर्थसकल्पीय तरतुदीचे वाटप

## महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.१८४/का.६

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: ०८ जुलै, २०१३

### वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

### शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तरतुदीचे वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या सन २०१३-१४ करीता या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या राज्यस्तरीय योजनानिहाय तरतुदी वितरीत करण्यास तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १३.११.१० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी पयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५ आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७०८१६००१०५८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
४. महालेखापाल (लेखापरिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.(प्रत्येकी २ प्रती)
५. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
६. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)
७. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. संचालक, लेखा व कोषागरे ,नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.
११. कार्यासन अधिकारी, ( कार्यासन क्र.१, २, १२ व १३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवड नस्ती (का-६)

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : क्षेत्रिय कार्यालयांचे बांधकाम.</b> <b>(रुपये हजारत)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४०५९-सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१- कार्यालयीन इमारती ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना,(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना -राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) बांधकाम सर्वसाधारण एकत्रित निवास व्यवस्था (४०५९ ०२३३), ५३, मोठी बांधकामे</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१०००००</b>	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप -** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(रुपये हजारत)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०५) इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(४२२५ ०५३२) ५३, मोठी बांधकामे</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१०००००</b>	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप -**बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : आदर्श आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०६) आदर्श आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(४२२५ ०५४१) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	१००	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप** -बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१६) वसतिगृहांचे बांधकाम</b> <b>(४२२५ १०८३) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	३०००००	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप** -बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे</b> कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य श्योजनांतर्गत योजना (०१) (१७) आश्रमशाळांचे बांधकाम <b>(४२२५ ११०९) ५३, मोठी बांधकामे</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण</b>	<b>३०००००</b>	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप** -बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर</b> मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०५) वसतिगृहांचे बांधकाम <b>(४२२५ १०९२) ५३, मोठी बांधकामे</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण</b>	<b>१०००००</b>	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप** -बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी उपयोजनेखालील सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक बांधकाम</b> <b>योजनेचे नांव : आश्रमशाळेच्या इमारती</b> <b>बांधणे.</b> <b>रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर</b> <b>मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक</b> <b>योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती</b> <b>क्षेत्राबाहेरील उपयोजना-(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत</b> <b>योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०६) आश्रमशाळेच्या इमारती</b> <b>बांधणे (४२२५ १११८) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	२०००००	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप** -बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप**  
**(टिएसपी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : समाज मंदिराचे</b> <b>बांधकाम</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर</b> <b>मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली</b> <b>खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे</b> <b>कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र</b> <b>उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१५) समाज</b> <b>मंदिराचे बांधकाम</b> <b>(४२२५ ०५८८) २७, लहान बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	२००००	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप**- बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.